

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नारळ  
विमा ही योजना राबविण्यासाठी निधी  
वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,

शासन निर्णय क्रमांक : नावियो-२०१७/प्र.क्र.२२०/९-अ,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

दिनांक :- १२ फेब्रुवारी, २०१८

**संदर्भ :-** १) शासन निर्णय, कृषि पदुम विभाग क्र.नावियो-२०१७/५०७/प्र.क्र.१११/१३-अ,

दि.१९/९/२०१७

२) शासन परिपत्रक वित्त विभाग क्र.पूरक-२०१७/पक३३५/अर्थ-३, दि.२९.१२.२०१७

**प्रस्तावना:-**

नारळ हे बहुवार्षिक बागायती पिक असून ते जैविक व अजैविक घटकांना बळी पडते. वातावरणातील बदल, नैसर्गिक आपत्ती, आग व तत्सम बाबी तसेच किड व रोगापासून नारळ या फळपिकाला धोका असतो. त्यामुळे अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना संरक्षण देणे आवश्यक आहे. राज्यात नारळ विकास योजना राबविण्यासाठी संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नारळ विमा याकरीता सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्य हिश्याचा निधी रु.१.०० लाख अर्थसंकल्पित करण्यात आला असून हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे रु.१.५० लाख निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे. सदरचा राज्य हिश्याचा एकूण निधी रु.२.५० लाख योजनेच्या अंमलबजावणीसाठी संचालक, फलोत्पादन, पुणे यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

**शासन निर्णय -**

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नारळ विमा ही योजना सन २०१७-१८ मध्ये राबविण्याकरीता राज्य हिश्याचा निधी रु.२.५० लाख खर्च करण्यास शासनाची वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर खर्च खालील लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

२४०१-पीक संवर्धन

११०(दोन) पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-राज्य योजना

(००)(०९) प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नारळ विमा

(राज्य हिस्सा २५ टक्के)

३३-अर्थसहाय्य

(२४०१ ए ६७३)

३. सदर योजनेसाठी मंजूर केलेला निधी खर्च करण्यास लेखाधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, ठाणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून व संचालक, फलोत्पादन, पुणे यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा विनियोग सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात निश्चितपणे होईल, याची संनियंत्रण अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. तसेच निधी विनियोगाच्या अनुषंगाने संचालक, फलोत्पादन, पुणे यांनी वेळोवेळी उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.

५. वरीलप्रमाणे मंजूर केलेला निधी अर्थसंकल्पिय तरतुदीच्या मर्यादेत व मासिक निधी विवरण पत्राप्रमाणे वित्त विभागाने विकसित केलेल्या संगणकीय अर्थसंकल्प वितरण प्रणाली मध्ये शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर शासन निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी होईल याची दक्षता आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी. या योजनेसाठी खर्च करताना सर्व वित्तीय नियम, विनियम, वित्तीय शासन निर्णय, अधिसूचना, आदेश, केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांचे या संदर्भातील निरीक्षण आणि खर्चात अनियमतता होणार नाही यांचे पालन होईल या अटीच्या अधिन राहून, निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

६. प्रस्तुत शासन निर्णय, वित्त विभाग शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१७/प्र.क्र.७५/अर्थ-३, दि.१८.४.२०१७ मधील अटीची पूर्तता करण्याच्या अधिन राहून, त्यान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारामध्ये निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१८०२१२१३०२५१३८०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(क.य.वंजारे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त कृषी, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. संचालक फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
३. सर्व संचालक, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
४. सर्व विभागीय कृषी सहसंचालक,
५. सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,
६. महालेखापाल-१/२, (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/नागपूर,
७. महालेखापाल-१/२, (लेखा परीक्षा) मुंबई/नागपूर,
८. वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
९. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१०. सहसंचालक लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई -३२,
११. अवर सचिव, कार्या-१४८१, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. लेखाधिकारी, विभागीय कृषि सहसंचालक, ठाणे.
१३. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), कृषि व पदुम (कृषि व फलोत्पादन) विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. निवड नस्ती (९-अ)